

Yash Management & Satellite Ltd.

Date: 02.09.2023

To,

The Manager

The Corporate Relationship Department, Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 511601

Sub- Newspaper Advertisement Titled- "Information regarding 30th Annual General Meeting of the Company"

Dear Sir/ Madam.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached newspaper advertisement titled – Information regarding 30th Annual General Meeting of the company published in following newspapers on Saturday, 2nd September, 2023: Business Standard (English Daily Newspaper) and Mumbai Mitra (Marathi Daily Newspaper).

We request you to kindly take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

For Yash Management & Satellite Limited

Saumya Agrawal Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

(Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala) Corporate Identity Number U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in (Contact No. 96461-22219)

E-Tender Enquiry No: QW-317/PO-W

Dated:28-08-2023 Chief Engineer/Stores & Workshops Organization, Sarabha Nagar PSPCL Ludhiana. invites E-tender of 90300 no. Top hamper for PCC Poles 9mtrs manufactured from M S. Flat (50x6mm) conforming to IS: 2062/1992 (with latest editions) Grade -A quality and section details as per IS 1730/1971 & tolerances as per IS: 1852/ 1985 with Red Oxide Primer The seam welding of joints should be continuous and uniform on one side. The edge cutting of Top Hamper should be smooth and at right angle. For detailed NIT & tender specification

please refer to https://eproc.punjab.gov.in from 30.08 2023 from 02.00 pm onwards. Note: Corrigendum and addendum, if any will be published online a https://eproc.punjab.gov.in

76155/12/2121/2023/27312

Capital Small Finance Bank

CAPITAL SMALL FINANCE BANK LIMITED

Regd. Office: Midas Corporate Park. 3rd Floor. 37. G.T Road. Jalandhar -144001. Puniab INDIA Ph.: +91 181-5051111, 5052222; Fax: +91 181 5053333 CIN: U65110PB1999PLC022634 E-mail: cs@capitalbank.co.in Website: www.capitalbank.co.in

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ('EGM') of the members of the Capital Small Finance Bank Limited ("Bank") is scheduled to be held on Monday September 25, 2023 at 11:00 A.M. IST through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue pursuant to the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules made thereunder, General Circulars 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 10/2021. 20/2021, 03/2022 and 11/2022 dated 08th April, 2020, 13th April, 2020, 15th June, 2020 28th September, 2020, 31st December, 2020, 23rd June, 2021, 8th December, 2021, 05th May, 2022 and 28th December, 2022 respectively (collectively referred to as "MCA Circulars") and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India (collectively referred as "circulars") to transact the

business set forth in the Notice of the EGM dated August 29, 2023. In compliance with the above said circulars, EGM Notice along with Explanatory Statement shall be sent only through electronic mode (by email) to those Shareholders who have registered their email addresses with the Bank/Depository Participant/Registrar.
The Bank has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) for the ourpose of providing facility for voting through remote e-voting, for participation in the EGM through VC/OAVM and e-voting during the EGM.

The Shareholders holding shares in physical mode or who have not registered/update heir e-mail addresses can get the login ID and password for e-voting by writing to Mr. Amit Sharma, Company Secretary at his email ID cs@capitalbank.co.in or amit1.sharma@capitalbank.co.in by quoting their Folio No./DP/Client ID, Certificate No., PAN, Mobile No., Email-Id along with a self-attested copy of your PAN Card/Aadhar/Valic Passport and Share Certificate etc. The manner of casting vote through remote e-voting and attending the EGM through VC/OAVM and e-voting at the EGM will be provided in the Notice convening the EGM and the shareholders are requested to read the same carefully. The Shareholders holding shares in physical mode are requested to register their e-ma addresses with the Bank by sending a request in aforesaid manner and the Shareholders nolding shares in dematerialised mode are requested to register/update the e-ma addresses with their respective Depository Participants.

The aforesaid Notice will also be made available at the Bank's website a www.capitalbank.co.in, on the website of CDSL www.evotingindia.com and also on the

NOTICE

NOTICE is hereby given that ANNUAL GENERAL MEETING of the Shareholders of PIONEER

EMBROIDERIES LIMITED will be held on Friday, September 29, 2023 at 10.30 A. M. through Video conferencing(VC) or Other Audio Video Mode (OAVM) to transact the business as detailed

in the Notice to the Members of the Company through electronic mode whose e-mail ID is registered with the Depositories or R&TA.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its Circular dated 5th May, 2020 read with circular

ated 8th April, 2020, 13th April, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022

and 28th December, 2022 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the

holding of Annual General Meeting (hereinafter referred to as "AGM") through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars

and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual General Meeting of the Members of the

he Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent only

by electronic mode to those Members whose email addresses are registered with the by demonstration in the control of t

Company's website www.pelhakoba.com; websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively.

Members can attend and participate in the AGM through VC/QAVM facility only. The instructions

or joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting

hrough VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 10

he Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast

their votes on resolution set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing

n case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share

ransfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered ema

n case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/

Depositories or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following

i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in.under

nvestor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the require

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the ema

address and bank account details in the demat account as per the process followed and advise

n case the members who are holding shares in physical form or who have not registered the

mail with the company can also cast their vote through remote e-voting or through the evoting

system during the meeting by registering their email id or please follow the detailed procedure fo

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register o

Members and Share Transfer Books shall remain closed from Saturday, 23rd September, 2023 to

riday, 29th September, 2023 (both days inclusive) for the purpose of 31st Annual General

E-voting: Pursuant to the provisions of Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read

with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from

time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote or

esolutions proposed to be passed in Annual General Meeting (meeting) of the Company. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue

of the meeting ('remote e-voting'). The Company has engaged the services of Link Intime India Private Limited (LINK INTIME) as the Agency to provide e-voting facility.

2. Date and time of commencement of remote e-voting: Tuesday, 26th September, 2023 from

b. Date and time of end of remote-e-voting: Thursday, 28th September, 2023 at 5:00 p.m. (IST)

A person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and

holds shares as on the cut-off date i.e. Friday, 22nd September, 2023 may obtain the User ID and

password by sending a request at enotices@linkintime.co.in or mumbai@pelhakoba.com. If you

https://instavote.linkintime.co.in, and/or voted on an earlier voting of any company then you cal

remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Thursday, 28th September, 2023

a Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote of

Members as on cut-off date i.e. Friday, 22nd September, 2023 shall only be entitled for availing

Members are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of share

neld in Demat mode, or R&TA, M/s. Link Intime India Private Limited and in case of shares held in

physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs so as to receive all the ommunication sent by the Company to its shareholders, electronically.

The Board of Directors has appointed Mr. Sanjay Dholakia (FCS:2655 and CP:1798), Practicing

Company Secretary, as Scrutinizer to Scrutinize the e-voting process in a fair and transparer

nanner. Attention is also invited to the Notice of the AGM, giving instructions on how the busines

In case of any queries or issues regarding e-voting, the member may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help

ection or write an email to enotices@linkintime.co.in or mumbai@pelhakoba.com or Call us: Te

022-49186175 or may contact-Company Secretary and Compliance Officer, Pionee

Embroideries Limited, Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalia Industria

he remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the AGM

I. The cut-off date for the purpose of remote e-voting: Friday, 22nd September, 2023

are holding shares in demat form and had registered on to e-Voting system of LIIPL:

emote e-voting/e-voting which is provided in the Notice of the AGM.

Place: Jalandhai Date: September 1, 2023

Company will be held through VC/OAVM.

emote e-voting/e-voting is provided in the Notice of the AGM.

Registration of email ID and Bank Account details:

ii) In the case of Shares held in Demat mode

Details of e-voting Schedule are as under:

use your existing password to login.

Date: 1st September. 2023

Attention is invited to all the shareholders that:

oting but shall not be entitled to vote again; and

of the Meeting is to be transacted through electronic voting system

Estate, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai – 400058.

9:00 a.m. (IST)

of the Companies Act 2013

nstructions to be followed:

documents and submit

PIONEER GROUP

Website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. For Capital Small Finance Bank Limited

PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalia Industrial Estate. Off. New Link Road, Andheri (West), Mumbai – 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313 Email : mumbai@pelhakoba.com

Sd/- Amit Sharma

(FCS 10888) Company Secretary

... a stitch ahead of time CIN NO. L17291MH1991PLC063752

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of the General Public that our client Aditya Birla Finance Limited intends to create charge/ mortgage on the unsold units in the RERA project named "Gokuldham Building No.1" to be constructed on all that piece and parcel of land bearing Survey No. 20/3/1 situated, lying and being at Village Ghot, Taluka Panvel, District Raigad (RERA Regn No. P52000047600) along with Development Rights and Present and Future FSI ("FSI"), if, accruing/to be accrued ("Property") to be developed by M/s. Gokuldham a partnership firm having partners Manish Pur Manasi Puri and Piyush Pure and having its firm office at Office No.307, 3 floor, Arenja Corner, Plot No.71, Sector-17, Vashi, Navi Mumbai - 400705. Any person or persons having any share, right, title, estate, interest, claim or demand against or to upon or in the Property or any part thereof whethe by way of FSI, TDR, sale, assignment, bequest, charge, gift, exchange encumbrance, lease, guarantee, tenancy, license, mortgage, covenant device, tenancy, lien, transfer, lis-pendens, maintenance, possession occupation, care-taker basis, sub-lease, sub-tenancy, trust, partition acquisition, requisition, inheritance, easement, attachment, possession reversionary rights or otherwise rights of any nature whatsoever or order decree/ iudgement of any Court. option agreement or any kind o agreement or otherwise howsoever and whatsoever are thereby required to intimate the same in writing along with supporting documentary proof based on which such claim is being raised to the undersigned at MDP House,19, Bank Street Cross Lane, Fort, Mumbai - 400001 within 7 days rom the date hereof, failing which any such right, title, interest, claim or demand, if any shall be considered as waiver and/or abandoned.

M/s. MDP & Partners, (Advocates & Solicitors)

MDP House, 19, Bank Street Cross Lane, MDP Fort, Mumbai - 400001.

+91 22 6686 8900 W: www.mdppartners.co.ir

Place: Mumbai

CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

sd/-

Mr. Malav Virani.

Partner.

Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane-421301

Corporate Office: Empire House, 3" Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001

Tel. No.: (022) 22078382 CIN No.: L99999MH1942PLC003556 Website: www.thechemopharmalaboratoriesltd.com Email Id: chemopharmalab@gmail.com

NOTICE OF THE 81ST ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 81st ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED ("The Company") will be held on Monday, September 25, 2023 at 04:00 p.m. at the Registered Office of the Company at 5-Kumud Apartment Co. op. Hsg. Soc. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane-421301, for the purpose of transacting businesses as set out in the Notice of the 81st AGM.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for 2023 containin Financial Statements, Director's Report, Auditor's Report which inter-alia contain the process and manner of e-voting, etc. along with User Id and Passwor have been e-mailed to all the shareholders whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s) as a part of green initiative measures. The dispatch has been completed on September 01, 2023 The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz www.thechemopharmalaboratoriesltd.com and website of the stock exchange viz. www.bseindia.com and also on the website of CDSI

VIZ. WWW.DSeIndia.com and also on the website of CDSL In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read wit Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 a amended from time to time, the Company is pleased to provide remote e-votin facility to its members, to vote from a place other than venue of the AGM. Th Company has engaged the services of Central Depository Securities (India Limited ("CDSL") to provide e-voting facilities enabling the members to cast the vote in a secure manner.

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books will remain closed from Thursday September 19, 2023 to Monday, September 25, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

All the Members are informed that: The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means;

The remote e-voting facility will commence on Friday, September 22, 2023 a 9.00 a.m. and will end on Sunday, September 24, 2023 at 5.00 p.m.

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at th AGM is Monday, September 18, 2023;
The voting rights of the members shall be in proportion to their share of the paic up equity share capital of the Company as on the cut-off date on Monday September 18, 2023;

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cutoff date i.e. Monday, September 18, 2023, may obtain the login ID and password by sending a request at www.evotingindia.com. However, if you are already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for casting vote;

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;

(vii) The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by remote evoting shall be able to exercise their right at the AGM through ballot paper;

(viii) CS Hemant Shetye, Designated Partner, (HSPN & Associates LLP), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

transparent manner. In order to register the email id's/ bank details, members are requested to sen

the relevant information to the (a) depository participants (if the shares are held in the demat mode) or (b) Company's Registrar and Transfer Agents, viz., Purva Sharegistry India Pvt. Ltd. by submitting Form ISR-1 (if the shares are held in physical mode) In case of any query/grievances in relation to e-voting may be addressed to the Compliance officer at chemopharmalab@gmail.com or may write an email a

helpdesk.evoting@cdsl.con By Order of the Board FOR CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Registered Office: B - 1101, Express Zone, Diag

W.E. Highway, Malad (East), Mumbai – 400097 Tel. No.: +91-022 2874 9966 / 77 | Fax No.: +91-022 2874 3377

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING OF SUMIT WOODS LIMITED TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OAVM

NOTICE is hereby given that the Twenty Seventh Annual General Meeting of the Member of Sunit Woods Limited will be held on Wednesday, September 27, 2023, at 3.00 p.m. (IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in accordance

with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Securities an

.The same is available on the website of the Company viz. www.sumitwoods.com and o

The Company has completed the dispatch of said Notice and the Annual Report for th

Saturday, 02nd September, 2023, whose names appear on Register of members as of

Friday, 25th August, 2023. The Company has availed services of National securitie Depository Limited(NSDL) to provide remote e-voting and VC/OAVM Facility system fo

ursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules mad

'thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosur

Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books o the Company will remain closed from 21st September, 2023 to 27th September, 202

The Company shall provide remote e-voting facility to all its Shareholders to cast the

votes on all the resolutions to be set out in the notice of the AGM. Additionally the

company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. The detailed Instructions/procedure to participate in the meeting and to cast votes through

The remote e-voting shall commence on 24th September, 2023 at 9:00 a.m and shall en

on 26th September, 2023 at 5:00 p.m. Members of the Company, as on cut-off date i.e 20th

September, 2023, may cast their votes. Once the vote on a resolution is cast by the

Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The Members who

have already cast their vote through remote e-voting prior to the AGM may also atten-

The voting rights of the Members shall be in proportion to their shares of the paid u

equity share capital of the company as on the cut-off date of 20th September, 2023. An

person, who acquires shares of the company and becomes its member after the

dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date, may contact the

Registrar and Share Transfer Agents for obtaining the User ID and password for remot

Mr. Swapnil Pande, Practicing Company Secretary, has been appointed as the Scrutinize

to all the Members by prescribed modes and the same is also available on the website o

the company at www.sumitwoods.com & at websites of the Stock Exchanges, i.e. National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com . The instructions for

members for remote e-voting and joining general meeting is provided in the Notice o

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAOs) for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send

a request to at evoting@nsdl.co.in

By Order of the Board of Directors

For Sumit Woods Ltd.

Sd/-

for conducting the remote e-voting process in a fair and transparent manner

(both days inclusive), for the purpose of AGM for the financial year 2022-23

remote e-voting and e-voting is provided in the Notice of AGM.

the AGM but shall not be entitled to cast their vote again at AGM

nancial year ended 31st March, 2023 to the members through permitted modes by

website of the Stock Exchanges, i.e., National Stock Exchange of India Ltd at

Exchange Board of India, to transact the business as set out in Notice of the 27th AGM

DATE: 2nd SEPTEMBER, 2023

SUMIT WOODS LIMITED

CIN: L36101MH1997PLC152192

ASHOK SOMAN DIRECTOF (DIN - 03063364

and SEBI Circulars.

Place: Visakhapatnam

SLUM REHABILITATION AUTHORITY Sahkar Kaksh, SRA, Mumbai Outward No. SRA/SaNiSa/

Karyasan-1/T.C. 4/Year 2023

For STEEL CITY SECURITIES LIMITED

M.Srividya

Company Secretary & Compliance Officer

SRA/CO/OW/2023/38660

NOTICE OF GENERAL MEETING

YASH MANAGEMENT & SATELLITE LIMITED

CIN: L65920MH1993PLC073309

Regd. Office: 303, Morya Landmark I, Opp. Inûniti Mall, Off New Link Road

Andheri (West), Mumbai MH 400053. **Ph:** 022-67425441/42

Email: Yashman@hotmail.com Website: www.vashmanagement.in

INFORMATION REGARDING 30™ ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of members

of the Company will be held on Friday, 29th September, 2023 at 11:00 A.M. IST

through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") in compliance

with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made there

under and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General circular No.

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular No. SEBI/HO/

CED/CMD2/CIB/P/2021/11 dated 15th January 2021 and SEBI/HO/CED/CMD2

CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/ CFD/ PoD-2/P/CIR/2023/4 dated

5th January, 2023 issued by SEBI (collectively referred to as "the Circulars"), to

transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able

The Notice of the AGM and the Annual Report for the year 2022-23 including the financial statements for the year ended March 31, 2023 will be sent only by emails

to all those members, whose mail addresses are registered with the Company of

with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circular and the SEBI Circulars. Members can join and participate in the

AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM and the

manner of participation in the remote electronic voting or casting vote through the

e -voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members

participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning

the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGN

and the Annual Report will also be available on the Company's website

The Members will have an opportunity to cast their vote electronically on the

business set out in the AGM Notice through remote e-voting/e-voting during the

AGM. The detailed procedure of remote e-voting/ e-voting during the AGM by

Members can register their e-mail IDs and PAN details as per the below process

Members holding shares in physical form: The members of the company

holding shares in physical form and who have not registered their email IDs

and/or PAN may get them registered with Adroit Corporate Private Limited

("RTA") by forwarding letter duly signed alongwith self attested copy of PAN

Members holding shares in demat form: The members are requested to register

their e-mail id's in respect of shares held in dematerialized form with their

By Order of the Board of Directors

Sd/

Saumya Agrawa

Company Secretary

For Yash Management & Satellite Ltd.

respective depository by following the procedure as prescribed by them.

STEEL CITY SECURITIES LIMITED

(CIN: L67120AP1995PLC019521)

Regd Off: 49-52-5/4, Shanthipuram, Visakhapatnam -530016

Ph: 0891-2563581 Website: www.steelcitynettrade.com

Email: ramu.n@steelcitynettrade.com

INFORMATION REGARDING 29th ANNUAL GENERAL

MEETING OF STEEL CITY SECURITIES LIMITED

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of

the Members of the Company will be held on Wednesday, the 27th September, 2023 at 11.15 A.M at the registered office of the Company

situated at "Steel City Heights", 50-81-18, Main Road, Seethammapeta, Visakhapatnam-530 016 to transact the businesses as set out in the

Notice of AGM which is being circulated for convening the AGM.
The 29th AGM will be held in compliance with the Ministry of
Corporate Affairs ("MCA") General circular No: 14/2020 dated
08.04.2020, Circular No: 17/2020 dated 13.04.2020, Cicular No: 20/

2020 dated 05.05.2020, Circular no:02/2021 dated 13.01.2021

ircular no: 19/2021 dated 08.12.2021 and Circular No: 02/2022 dated

05.05.2022 respectively, relevant provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and SEBI Circulars dated

12.05.2020; 15.01.2021 and 13.05.2022 read alongwith the applicable provisons of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 (" Collectively referred to as " Circulars"). In compliance with the above mentioned Circulars, the Notice and

Annual Report will be sent only through electronic mode to all the Shareholders whose email addresses are registered with the

Company/ Depository Participant(s). Shareholders holding shares in Physical mode are requested to furnish their **email addresses and**

mobile numbers with the RTA of the Company i.e., M/s. Bigshare Services Private Limited by clicking the link: https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx. The notice of the 29th Annual General Meeting of the Company shall be made available

on the Company's Website www.steelcitynettrade.com, stock exchange's website at www.nseindia.com

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely and can vote through ballot paper at the AGM on the business as will be

setforth in the notice of AGM. The procedure for electronic voting by Shareholders will be provided in the Notice of AGM.

The notice of the $29^{\rm th}$ AGM will be sent to the Shareholders in accordance with the applicable laws, rules and regulations at their

registered email addresses in due course. This advertisement is being issued for the information and benefit of

all the members of the Company in compliance with the MCA circulars and SEBI Circulars. By order of the Board

members holding shares in Physical mode and members who have not register

www.vashmanagement.in and BSE Limited's website at www.bseindia.com.

to attend the AGM through VC / OAVM.

their email is provided in the AGM Notice.

Dated: 01.09.2023

card and details of Folio No. and Email ID by them.

have been appointed as authorised officer by an Order dated 25 August 202. bassed by The Assistant Registrar, Co-operative Societies (Eastern and Western suburbs), S.R.A. for organising the necessary pre-registration meeting fo egistration of co-operative housing societies of the eligible slum dwellers of the Laxmannagar Rahivashi Sangh S. R. A. Co-operative Housing Society Proposed) having address at City Survey No. 187, Mouje Goregaon, Taluka Borivali, Laxmannagar, Jaicoach, Goregaon (East), Mumbai 400063, the list of the eligible slum dwellers are mentioned in the Appendix 1 and supplementary Appendix 2 written herein.

Accordingly, as per the Circular No 169 (dated 31.12.2015) issued by Slum Rehabilitation Authority, the general meeting of the slum dwellers eligible under the Scheme has been organized on **Tuesday**, **12/09/2023 at 11.00 AM at Jayleel**a Banquet, Late Jaya Suvarna Marg, Opp. Railway Station, Goregaon (East) Mumbai 400063. In view of the above, the concerned persons are requested t ttend the general meeting.

-: Agenda of the meeting :-Selection of chief promoter and other promoters.

. To take approval of the name of the proposed Society and to take the decision on the filing of the name reservation proposals.

To approve the adoption of new bye-laws for the society.

. Empowering the promoter to sign the proposal for registration of the society . To take the decision on share capital and to deposit the admission fee.

To authorize the promoter to open bank account of the society. Empowering the executive committee to admit the slum dwellers, who will

be eligible later or the illegible slum dwellers as members of the society.

Place: Mumbai Date : 29/08/2023

(R. N. Halde) **Authorized Officer** Associate Office Category - 1, S.R.A., Mumba

of the chief promoter as per the agenda No. 1 provided in the agenda and thereafter the chief promoter will act as the chairman of the meeting. (No

the eligible slum dweller in the approved Appendix 2 and Supplementar Appendix 2 of the proposed Society. Other relatives or representatives cannot be allowed to be present

The people in the approved Appendix 2 and supplementary Appendix 2 should be present with an identity card (Aadhar Card / Election Identity Card Pancard etc.) identifying themselves. Only after signing the attendance register and registering the attendance (Morning 9:30 to 11:00 till) through biometric method available at the authority, the admission in the hall will be allow

If the meeting is adjourned due to lack of quorum, the meeting will be held at the same place on the same day in half an hour. Then a quorum shall not be required for the said meeting.

The total number of chief promoter and other promoters shall be as fixed i

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that **SHRI. VINODKUMAR BABULAL SHAH** was the lega owner and occupier of residential premises viz. Flat No. 204, on 2nd Floor, in "F" Wind of the society known as Shree Vijapur Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at 15/18 Vijapur Nagar, Near Damodar Wadi, Ashok Chakravarti Road, Kandivali East Numbai-400101, Maharashtra State, (hereinafter referred to as "the Said Flat") and ponafide member of Shree Vijapur Co-Op. Hsg. Soc. Ltd.

The said, Shree Vijapur Co-Óp. Hsg. Soc. Ltd., had issued 05 fully paid-up shares o Rs.50/- each aggregate value of Rs.250/- bearing distinctive Nos. 316 to 320(bot nclusive) vide Share Certificate No. 064 in the name of said SHRI. VINODKUMAF BABULAL SHAH.

The said, SHRI. VINODKUMAR BABULAL SHAH expired intestate on 22nd day o November, 2015 at Mumbai, by making nomination as provided under the Maharashtr Co-operative Societies Bule, 1961 and nominated [1] SMT ASHA VINOD SHAH (Widow/Wife), [2] MR. VIRAL VINODBHAI SHAH-(Son), [3] MR. ALKESH /INODKUMAR SHAH-(Son) and [4] MRS. MITALI NISHIT SHAH nee MS. MITALI VINOI SHAH-(Married Daughter) for the transfer of his shares in equal proportionate i.e. 25%

The said, [1] SMT. ASHA VINOD SHAH, [2] MR. VIRAL VINODBHAI SHAH, [3] MR ALKESH VINODKUMAR SHAH and [4] MRS. MITALI NISHIT SHAH nee MS.MITAL VINOD SHAH states, affirm, declared and confirmed that they are the only legal heir and representatives of said Late SHRI. VINODKUMAR BABULAL SHAH.

The said declarants have also declared and confirmed that Original Share Certificate No. 064 of 05 fully paid-up shares of Rs.50/- each aggregate value of Rs.250/- bearing listinctive Nos. 316 to 320 (both inclusive) issued by Shree Vijapur Co-Op. Hsg. Soc td., in the name of SHRI. VINODKUMAR BABULAL SHAH has been MISPLACED OST by them and declaring the same on solemn affirmation viz Affidavit and also lodged Police Complaint under serial No. 2386 o 2023 at Local Police Station viz. SamtanagarPoliceStationon05-08-2023. Any person or persons having any claim, objection, right, title or interest in the said

flat or the said shares or any part thereof by way of sale, transfer, assign, mortgage equitable or otherwise), exchanging, inheritance, lease, easements, tenancy, lien cence, gift, beguest, trust, maintenance, possession or encumbrances or an attachment requested to make the same known in writing along with the supporting documents and/or any evidence by Registered Post A.D. to me at the address give pereunder within the period of 14 Days from the date of publication of this notice with copies of such documents and other proofs in support of claims/objections of the said flat and regarding the title of the said flat. If no claims/objection is/are received/raise vithin the period prescribed as above, then my client has liberty to proceed forward in respect of said flat, failing which the title in respect of the said flat will be completed without reference to any such claims and the same if any will be deemed to have beer vaived or abandoned.

This 2nd Day of September, 2023.

Sd/-MR. VISHAL A. GEDIA (Advocate, High Court) Office No. 07, Ground Floor, Hathiwala Mansion, Daulat Nagar, Junction of Road No. 1 & 3, Borivali East, Mumbai-400066

WE SAHARA INDIA PARIWAR

MASTER CHEMICALS LIMITED CIN: L99999MH1980PLC022653

Regd. Office: 25-28, Plot No. 209, Atlanta Bldg., Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021.

*Tel. No.: (022) 4293 1800 *Fax No.: (022) 4293 1870 *E-mail: statutorymc@rediffmail.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INF<u>ormation</u>

The 43rd Annual General Meeting of the Company will be held on Thursday, 28th September 2023 at 01:00 P. M. at the Registered Office of the Company at 25-28, Plot No. 209 Atlanta Building, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021 to transact the Businesses as set out in the notice convening the AGM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 Register of Members of the Company and Share Transfer Books will remain closed from 15th September 2023 to 28th September 2023 (both days inclusive) for the purpose of 43rd Annual General Meeting of the Company.

Members and all other concerned are requested to lodge transfer deeds, change of addres and any other communications at the Registered Office of the Company or with the Share Transfer Agent of the Company at : M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies

Management & Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Managemen & Administration) Amendment Rules, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote at the 43rd Annual General Meeting by electronics means and the business may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolution set forth in the Notice of the AGM. Members holding shares in Physical form of dematerialized form, as on the cut-off date / entitlement date i. e. September 21, 2023 may cast their votes electronically on the Business as set out in the Notice of the AGM through e-voting facility of the CDSL. Apart from providing e-voting facility, the Company is also providing facility for voting by ballot at the AGM for the members who shall be presen at the AGM but have not casted their votes by availing the e-voting facility. M/s. Amarendra Rai & Associates, Practicing Company Secretaries has been appointed as scrutinizer to scrutinize the remote e-voting and ballot process in fair and transparent manner.

Any person who acquires the shares of the Company and become the member of the Company after the dispatch of notice of the Annual General Meeting but before the cut-of date may obtain the login ID and password by following procedure as mentioned in the notice of the AGM or sending a request at helpdesk.voting@cdslindia.com. The e-voting period shall commence on Sunday, 24th September 2023 (10:00 A. M. IST)

and ends on Wednesday, 27th September 2023 (5.00 P. M. IST), after which e-voting shall not be allowed. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member by e-voting, he shall not be allowed to change it subsequently

In case of queries / grievances with regard to e-voting, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) at www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or may call on Toll-Free No. 1800 200 5533.

For Master Chemicals Limited **Vipul Agarwal** Director

Place: Mumba DIN: 07135408 Date: 01.09.2023

CITRIC INDIA LIMITED Registered Office: Panchak, G. D. Somani Marg, Nasik Road, Nasik – 422101 Corporate Office: Empire House, 3rd Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001

Tel.: (022) 22078382 Email Id: <u>citricindia@gmail.com</u> CIN No: U99999MH1960PLC011811

NOTICE OF THE 63RD ANNUAL GENERAL MEETING, **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE** NOTICE is hereby given that the 63 RD ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Memb

of CITRIC INDIA LIMITED ("The Company") will be held on Monday, September 25 2023 at 10:00 a.m. at the Registered Office of the Company at Panchak, G. D. Soman Marg, Nasik Road, Nasik – 422101, for the purpose of transacting businesses as set out the Notice of the 63rd AGM.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for 2023 containing Financi Statements, Director's Report, Auditor's Report which inter-alia contains the process and manner of e-voting, etc along with User Id and Password have been e-mailed to all the shareholders whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s) as a part of green initiative measures. The dispatch has been completed on September 01, 2023. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from tin to time, the Company is pleased to provide remote e-voting facility to its members, to vote from a place other than venue of the AGM. The Company has engaged the services o Central Depository Securities (India) Limited ("CDSL") to provide e-voting facilitie. enabling the members to cast their vote in a secure manner.

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, and Regulation 42 of SEBI (Listing Obigation and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Memb Share Transfer books will remain closed from **Thursday, September 19, 2023 to Monday**, September 25, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM

All the Members are informed that: (i) The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through votin by electronic means;

(ii) The remote e-voting facility will commence on Friday, September 22, 2023 at 9.00 a.m. and will end on Sunday, September 24, 2023 at 5.00 p.m.

(iii) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the

AGM is Monday, September 18, 2023; (iv) The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up

equity share capital of the Company as on the cut-off date on **Monday, September 18** Any person, who acquires shares of the Company and becomes a member of th Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date

i.e. Monday, September 18, 2023, may obtain the login ID and password by sending a request at www.evotingindia.com. However, if you are already registered with CDS for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for casting (vi) Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may atter

the AGM but shall not be entitled to cast their vote again; (vii) The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and th

members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through ballot paper; (viii) CS Hemant Shetye, Designated Partner, (HSPN & Associates LLP), has been appointed

as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

(ix) In order to register the email ids/bank details, Members are requested to send the relevant information to the (a) depository participants (if the shares are held in the

 $demat\ mode)\ or\ (b)\ Company's\ Registrar\ and\ Transfer\ Agents,\ viz.,\ Purva\ Sharegistry\ India\ Private\ Limited\ by\ submitting\ Form\ ISR-1\ (if\ the\ shares\ are\ held\ in\ physical\ mode)$ In case of any query/grievances in relation to e-voting may be addressed to the Compliance officer at <u>citricindia@gmail.com</u> or may write an email at

BY ORDER OF THE BOARD FOR CITRIC INDIA LIMITED

ASHOK SOMAN DATE: 02nd SEPTEMBER, 2023 (DIN - 03063364)

hakoba SILKOLITE

Company Secretar (Membership No. FCS 9196)

By order of the Board of Directors AMI THAKKAR

Bhushan Nemlekar Whole time Director Date: September, 01, 2023 DIN: 00043824

The schedule for the election of chief promoter and other promoters will be

Sr No	Time	Agenda		
1)	2 hours as per the meeting time	Filing of the nomination application for chief promoter and other promoters		
2)	15 Minute	Scrutiny of the applications received.		
3)	15 Minute	Withdrawal of nomination letter.		
4)	15 Minute	Requesting a Panel.		
5)	For the next half hour	Allocating symbols.		
• The p	rescribed applications for the po-	st of chief promoter and other promoters		

There will be a total of 2 ballot papers, one for the post of chief promoter and other for the members of the promoting committee.

The authorized officer of the meeting shall act as the chairman till the selection

other topic can be discussed in this meeting except the topic given in the agenda) Only one person can be present in the meeting, either the husband/wife, or

The proceedings of the meeting will be recorded through Video shooti

he Model Bye-laws of Co-operative Housing Societies.















helpdesk.evoting@cdsl.co





© 9870895106 (f) @dailymumbaimitra



ऑगस्टमध्ये पावसाने मारली दडी; उकाड्याने मुंबईकर हैराण



सप्टेंबर महिना सुरु झाला असूनही वातावरणातली उकाडा मोठ्य काही दिवसांपासन पावसाने दडी उन्हाळ्यापेक्षाही ही उष्णता अधिक त्रासदायक असल्याने मुंबईकर त्रस्त झाला आहे. शिवाय वातावरणातील या बदलामुळे सदीं, खोकला किंवा

सर्वसाधारणपणे पावसाचे प्रमाण कर्म प्रमाण कमी असल्याचा परिणाम एकुण तापमानावर झाला आहे. राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा सातत्यान अधिक होते.

या उकाड्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. वाढलेले तापमान, वातावरणातील आर्द्रता यामुळे सध्या ऑगस्ट संपतानाच ऑक्टोबर हिटचा

तापमानापेक्षा अधिक जाणवत होते. गदेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, मुंबई उपनगरांमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ६९ टके पावसाची तूट नोंदली गेली तर मुंबई शहरात ऑगस्ट प्रहिन्याच्या सगस्मीच्या ७९ टक्के तूट नोंदली गेली. कचितच आलेल्या पावसाने तात्पुरता थोडा गारवा जाणवला.

त्यानंतर पन्हा चढ्या तापमानाची

अभिजीत www.abhijeetrane.in

. नाहीर झाला असून या अंदाजानुसार मध्यापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत दक्षिण द्विपकल्प, महाराष्ट्र, गोवा इथे पावसाच्या पुनरुजीवनाची शक्यता

राज्यात मराठवाडा आणि कोकण येथे पावसाची चिन्हे आहेत. या पावसामुळे वातावरण पुन्हा गार होऊन तापमानवाढीच्या त्रासापासून दिलासा

मंबई मित्र वृत्त मित्र

मिळेल, अशी शक्यता आहे

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या बॅलेस्टलेस ट्रॅकच्या बांधकामाला सुरतपासून प्रारंभ

३५० किमी प्रतितास वेगाने धावेल आणि तीन तासांपेक्षा कमी वेळेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेली देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मंबई दरम्यान जास्तीत जास्त ३५० किमी प्रतितास वेगाने धावेल आणि तीन तासांपेक्षा कमी वेळेत ५०८ किमीचा पल्ला कव्हर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एक भाग म्हणून स्रतमध्ये त्याच्या बॅलेस्टलेस टॅकचे बांधकाम सुरू झाले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉपॉरेशन लिमिटेड ने एका प्रकाशनात ही माहिती दिली. ही जे-स्लॅब बॅलास्टलेस टॅक सिस्टीम आहे. जी जपानच्या

जुहू समुद्रकिनाऱ्यावर

आढळले डांबराचे

गोळे (टार बॉल)

विचारला जात आहे. पावसाळा

मान्सूनच्या वाऱ्यामुळे समुद्रातील

कचरा किनाऱ्यावर ढकलला जातो. त्यामुळे हे डांबर गोळे सातत्याने

किनाऱ्यावर दिसतात'. असे

थील स्थानिकांचे म्हणणे आहे

हे गोळे समुद्रातील नैसर्गिक तेल स्रोतापासून येत असतील किंवा

जहाज धुणे, तेलवाहतूक करणाऱ्या

जहाजामध्ये गळती होणे यामुळेही होत असेल. मात्र परदेशात

ज्याप्रमाणे प्रयोगशाळेमध्ये या गोळ्यांचे विश्लेषण होते त्याप्रमाणे

आपल्याकडे होत नाही, यामुळे

याचा स्रोत कळत नाही. डांबर

येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

गोळ्यांच्या विश्लेषणासंदर्भात त्वकरच अधिक माहिती देण्यात

सुरू झाला की सप्टेंबरपर्यंत

शिंकानसेन हाय-स्पीड रेल्वे सिस्टीममध्ये वापरली जाते आणि ती ातील पहिली असेल पारंपारिक किंवा बॅलेस्टेड ट्रॅकमध्ये क्रश केलेल्या दगडांनी सपोर्ट केलेल्या स्लीपरसह रेल फिक्स केलेले असतात. टॅक सिस्टीमसाठी आरसी बेडचे वांधकाम सुरतपासून सुरू झाले आहे आणि त्यात ग्री-कास्ट डिव्हाइसेस आणि रेल बसवले

आहेत. देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई दरम्यान जास्तीत जास्त ३५० किमी प्रतितास वेगाने घावेल आणि तीन तासांपेक्षा कमी वेळेत ५०८ किमीचा पल्ला कव्हर करेल. संपूर्ण गुजरात भागात ट्रॅकच्या

यंदाचा ऑगस्ट हा देशातील सर्वात

आहेत आणि सामग्रीची खरेदी सध्या स्लॅबसाठी ५० मोल्ड जपानमधून देशात आले आहेत. ट्रॅंक स्लॅब समर्पित कारखान्यांमध्ये तयार केले जातील आणि अशी दोन युनिट्स आधीच स्थापन केली गेली आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत १.०८ लाख कोटी रुपये आहे शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, केंद्र एनएचएसआरसीएलला १०,००० कोटी रूपये देईल, तर गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही प्रत्येकी ५,००० कोटी रुपये देतील, उर्वरित रक्कम जपानकडून ०.१ टके व्याजाने कर्जाद्वारे दिली जाईल.





ऑगस्ट पूर्ण कोरडा : १२२ वर्षांचा व्रिक्रम मोडला

🔳 प्रतिनिधी, मुंबई

 प्रतिनिधी, मुंबई कोरडा आणि उष्ण महिना ठरला. त्याने १९०१ पासूनचा विक्रम मोडला आहे.मुंबई : यंदाचा ऑगस्ट हा देशातील सर्वात कोरडा आणि उष्ण महिना ठरला. एकदा डांबराचे गोळे (टार बॉल) भाढळले आहेत. जुह् किनाऱ्यावर त्याने १९०१ पासूनचा विक्रम मोडला वारंवार आढळणाऱ्या या डांबर आहे. मुंबईच्या सांताक्रुझ वेधशाळेत गोळ्यांमुळे समुद्रातील प्रदूषण या कालावधीत केवळ १७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील ५० वादत आहे का, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत टकेरी पाऊस झालेला नाही सप्टेंबरच्या या गोळ्यांचे प्रयोगशाळेत विश्लेषण होऊन त्याचा स्रोत तपासला



उष्णतेचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवला

. ती तशीच राहणार असल्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमी पावसाने देशातील १२२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. १९०१ पासून, मध्य भारत

आणि दिक्षा दीपकल्पात सर्वात कमी पाऊस झाला आहे. ३१ ऑगस्टच्या महिन्याच्या सरासरी ५६२ मिलिमीटरच्या केवळ ३१ टक्के होती. कुलावा वेधशाळेत ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली १३ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. पर्जन्यमान ०.७ मिलीमीटर प्रति दशक या

अहवालानुसार, सांताक्रूझ वेधशाळेने १७७ मिलिमीटर पावसाची नोंद केली, जी आहे.जे सरासरी ४७२ मिलिमीटरपेक्षा २४ टक्के अधिक होते. मात्र यावेळी केवळ

पर्यटनक्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबईमध्ये दुरिझम फेअर २०२३

📕 प्रतिनिधी, मुंबई

ब्लू आय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ने दुरिझम फेअर २०२३, मुंबई मध्ये १ ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान नेहरू सेंटर, वरळी येथे आयोजित करण्यात आला. येथे पर्यटन एफ-एअर समुद्रकिनारे, वन्यजीव, साहस, संस्कृती आणि वारसा इत्यादी विविध क्षेत्रांचे प्रदर्शन करण्यात आले आहे प्रवास उत्साही आणि प्रवासी व्यापार सदस्यांमध्ये देशांतर्गत

पर्यटनाच्या कल्पनेला चालना शहरांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येथे. या तीन दिवसांच्या प्रदर्शनात, यजमान राज्य म्हणून महाराष्ट्र पर्यटन, बिहार पर्यटन, पर्यटन मंडळ भागीदार म्हणून मध्य प्रदेश पर्यटन मंडळ आहे आणि IATO, ADTOL IATTE. MTOA आणि ETAA सारख्या ट्रॅव्हल ट्रेड असोसिएशनसह बोडोलॅंड टुरिझमचे समर्थन आहे. टुरिझम फेअर पर्यटन,



आदरातिथ्य, विश्रांती आणि दत्य संबंधित उद्योग एकाच छताखाली. येथे पर्यटन मेळ्यामध्ये उद्योग

खरेदीदार आणि टूर उत्साही यांच्याशी संवाट साधेल अध्यागत प्रोफाइल B2B आणि B2C फॉरमॅटवर

महागाईचा फटका आता मनोरंजन क्षेत्रालाही!

म्हणून विरोध करून खोटी माहिती पसरवण्याची विरोधकांची सवय काही जात नाही

याबाबत नकत्याच झालेल्या सादरीकरणाच्या बेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सुचनाई

केल्या होत्या. मात्र विरोधकांनी याचा अपप्रचार करून हा मुंबईला तोडण्याचा डाव वर्गरेची भाषा सुरू केलेली आहे. पण मुळात असा आकडतांडव करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, नीती आयोग हे

कुठल्याही गोर्हीची कार्यान्वय करणारी यंत्रणा नव्हे, नीती आयोग ही थिंक टैंक आहे. निती आयोग काहीतरी करणार आहे घडवणार आहे हा आरोपच मुळात मूर्खंपणाचा आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की, नी

आयोग सहकार्य आणि मागंदर्शन करणार असून संपूर्ण योजना कार्यान्वित राज्य सरकार करणार आहे. तर ग्रोथ सेंटर एमएमआर असणार आहे. केंद्र सरकार त्यात निधी देणार, मृंबईचा असा विचार पहिल्यांदाच केंद्र सरकार करते आहे, त्यामुळे आपण केंद्र सरकारचे आभार मानायला हवेत. परंतु जिथे चांगले होईल तिथे करायचा

'रवींद्र'च्या प्रायोगिक नाट्यगृहाचे दर परवडतील का?

विरोधकांची खोटारडेपणाची सवय सटेना!

📕 प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या इमारतीतील या आणि सहाव्या मजल्यावरील प्रायोगिक नाट्यगृहांच्या दरांसंदर्भात गुरुवारी नवीन परिपत्रक काढण्यात , बाले आहे. त्यानुसार नाट्यगृहांसाठी किमान साडेआठ हजार ते कमाल १३ हजार रुपये असे दर जाहीर करण्यात आले आहेत. प्रायोगिक नाटकांना

चालना मिळण्यासाठी या नाट्यगृहांची निर्मिती झाली असताना सध्याच्या . दरांनुसार तो उद्देश साध्य होईल का, किंवा प्रायोगिक नाटकांना हे दर पडवडतील का, असे प्रश्न काही रंगकमींनी प्रायोगिक नाट्यगहाचे दर ५ एप्रिलला सांस्कृतिक कार्यविभाग प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार होते. यानुसार मराठी कलाविष्कारांसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते २ या वेळेत साडेआठ हजार, तर सोमवार ते शुक्रवार दुपारी २.३० ते रात्री १२पर्यंत साडेनऊ हजार

रुपये भाडे असा दर

आहे. शनिवार आणि रविवार या टोन टिक्मी सकाळी ९ ३० ते २ या वेळेत ११ हजार आणि दुपारी २.३० ते रात्री १२पर्यंत र ३ हजार भाडे असा दर असेल. या प्रायोगिक नाट्यगृहांची या सरकारी दरपत्रकानंतर रंगकर्मी, लोककलावंतांनी एवढ्या भाड्यामध्ये प्रायोगिकला चालना मिळणे शक्य नाही

हे नाट्यगृह प्रायोगिकसाठी बांधले गेले. रंगकर्मी याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून करत होते. त्यासाठी भाडे परवडणारेच अधिकाधिक प्रयोग व्हावेत यासाठी सरकारने व्यावसायिक रंगभूमीसाठी खींद्र नाट्यमंदिरच्य

भाड्यात केलेली कपात स्वागतार्ह

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी,

जि. ठाणे महाराष्ट्र, जुना एस.टी. स्टॅण्ड, कापआळी, भिवंडी -४२१ ३०२, जि. ठाणे. बांधकाम विभाग -प्र.स.क्र.०३

प्रथम ई निविदा सूचना क्रमांक ८३/२०२३-२४

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग मार्फत आमद विकास कार्यक्रम निधी, भिवंडी (पश्चिम) अंतर्गत खालील नमुद कामाचे ई निविदा फॉर्म mahatenders.gov.in या संकेतस्थळावर विक्रीस उपलब्ध आहेत. अधिक माहिती भि.नि.श.म.न.पा. नवीन शासकीय इमारतीमधील ५ मजल्यावरील बांधकाम विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

	सिविदा विक्री दि. ०४/०९/२०१३ : ते दि. ११/०९/२०। सादरीकरण दि. ११/०५/२०१३	**	101.00
31. 36.	वतमाथे नांव	अंदाजपत्रकीय रक्कम	निविदा फॉर्म फी
ŧ	निर्वाही नि.श. मनपा अंतर्गत प्रमाग क. ६३ ताहाळी कामतपर येथील शियाजी बजामे पांच्या पराचानून ते तेजस चौधरी यांचे परापर्यंत पेव्हरवर्गीक क्यांतिर्व	8,49,803/-	190/-

सही/-(सुनिल डी. घुगे) शहर अभियंता भिवंडी निजामपूर शहर महा-

हॉटेल ताजवर हल्ल्याबाबत अफवा पसरवणाऱ्याला अटक

दहशतवादी हॉटेल ताजवर हल्ला करणार देशतात्वादा हाटल तावाच हुन्ना अरुपार असल्याचा मजकूर समाज माध्यमांवर पाहिल्याची खोटी माहिती देणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सांताकुड़ येथून अटक केली आहे. जगदंबा प्रसाद सिंह असे दूध्वनी करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून

नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून हॉटेल ताजवर २६/११ च्या दहशतवादी हल्लयासारखा हल्ला होणार असल्याची खोटी माहिती दिली. सिंह हा सांताक्रुझ येथील गोळीबार रोड परिसरात राहतो. त्याने गुरुवारी संध्याकाळी नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून उर्दूमध्ये फेसबुक पोस्ट पाहिली असन त्यात दोन पाकिस्तानी सागरी मागनि मुंबईत येतील आणि ताज हॉटेलवर हल्ला करतील, असे त्याने फेसबुक पोष्ट वर लिहिले होते

मुंबई पालिकेत नवीन पदांची भरती, पदवीधरांना ४१ हजारपर्यंत मिळेल पगार

व्यवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी या पढांची भरती केली जाणार आहे. थेट मलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे

🔳 प्रतिनिधी, मुंबई

मंबईत चांगले पद आणि पगाराची शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई पालिकेमध्ये पुन्हा एकदा नवीन पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दैनिकांमध्ये जाहिरात

प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता. वयोमयांदा. गगर, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे मुंबई पालिकेअंतर्गत इन्क्यूबेशन . प्रवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे. याच्या पदांच्या प्रत्येकी १ रिक्त जागा भरली जाणार आहे. थेट मलाखतीच्या उमेदवारांची निवड

निवड झालेल्या

दिला जाणार आहे. इन्क्यबेशन करणाऱ्या उमेदवारांनी अथवा शिक्षण संस्थेतन अभियांत्रिकी, अर्थशास्त्र

किंवा वाणिज्यमधून पदवी पूर्ण केलेली असावी. स्पेशलायझेशनमध्ये एमबीए केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव असावा.

YASH MANAGEMENT & SATELLITE LIMITED

Antheri (vest), seurces em vouvey set in vest per entre Email: Yashman@petmal.com Website: www.yashmanagement.in WFORMANDIN REGRADUNG 30" ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY NOIce is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of membe of the Company will be held on Friday, 29th September, 2023 at 11:00 A.M. it is through Veloc Coffenericing/Cliffs Audo Veuzul Means (VCUQNAW) in complain nber, 2023 at 11:00 A.M. IS

with their respective Depositions of Depositions (1 to Propositions). In a Wind Mac Rival and the SEBI Directions, Kemberer can join and pa AGM through VC / OAVM facility only. The Instructions for joining at pa AGM through VC / OAVM facility only. The Instructions for joining at Parameric of participation in the remote described voice of casting via e-voting system during the AGM are provided in the Notice of the Acceptance of the Victoria of the Control of the AGM and the Administration of the Control of the AGM ACM and the Administration of the AGM ACM and the AGM ACM acceptance of the AGM ACM and the AGM ACM acceptance of the AGM ACM and the AGM ACM acceptance of the AGM ACM ACM and and manufacts who have their errain is provided in the AGM ACM ACM and and manufacts who have their errain is provided in the AGM ACM ACM and and manufacts who have their errain is provided in the AGM ACM ACM.

UPSURGE INVESTMENT AND FINANCE LIMITED CIN: L67120MH1994PLC079254 Office No. 303, Morya Landmark I. Babinat A.